

माहे जुलै २००७ च्या पाचसाठी अधिवेशनातील  
पुरवणी मागणी - ऊच्छिल लघु पाटबंधारे, जुन्नर, जिल्हा पुणे  
योजनेस रुपये ९४.०० लक्ष निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र. जसंवि २००७/प्र.क्र ३६/ का-५  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २४ सप्टेंबर, २००७

- वाचा :-** १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. पूरक-१०.०७/प्र.क्र.२३१/२००७/अर्थसंकल्प-३,  
दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.  
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,  
दिनांक १४ सप्टेंबर, २००७.

**प्रस्तावना :-** सन २००७-०८ या वर्षात ऊच्छिल लघु पाटबंधारे तलाव, ता. जुन्नर, जिल्हा पुणे या योजनेस  
आदिवासी उपयोजनेअंतर्गत रुपये ९४.०० लक्ष इतके अनुदान पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून  
देण्याबाबतचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-** आदिवासींच्या दृष्टीने सदर कामाची उपयुक्तता लक्षात घेवून सदर कामासाठी आदिवासी  
उपयोजनेतून नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामासाठी आवश्यक रक्कम रुपये ९४.००  
लक्ष (रुपये चौ-याण्णव लाख फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्र. १८७ अन्वये माहे जुलै,  
२००७ च्या पाचसाठी अधिवेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र ( द्वितीय पुरवणी ) विनियोजन अधिनियम २००७ ( सन २००७ चा  
महाराष्ट्र अधिनियम क्र.२० ) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २७ जुलै  
२००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. उपरोक्त वाचा येथील अनु.क्र. (२) वरील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रुपये  
९४.०० लाख ( रुपये चौ-याण्णव लाख फक्त ) एवढी तरतूद अधिष्क अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प  
मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त ठेवली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात  
येत आहे.

४. संबंधित अधिष्क अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी  
सदर मंजूर तरतूद, वरील वाचा येथील अ.क्र (१) वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून  
खाली दर्शविलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता  
घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, अपर आयुक्त,

आदिवासी विकास, ठाणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव व शासनास सादर करावा.

(रुपये हजारात)

लेखाशीर्ष	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एकूण
४,७०२	३२००	३२००	३०००	०	०	०	०	९४००

६. उपरोक्त तरतूदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशीर्ष ४७०२- लहान पाटबंधारे यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना - ८०- सर्वसाधारणा, १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान - राज्य योजनांतर्गत योजना-(००) (०३) कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळास भागभांडवली अंशदान (४७०२ ५१२८)

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७०९२४११५१५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ला.बा.नारायणकर)

अवर सचिव

प्रति,

अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.

अधिक्षक अभियंता तथा संचालक पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे

कार्यकारी संचालक कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे

अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे ११

मुख्य अभियंता, (विप्र) जलसंपदा विभाग, पुणे ११

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पुणे

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे/अहमदनगर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव/ अहमदनगर

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

आंतरवित्त सल्लागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशाखा (३ प्रती) लपा-१/२ (सिंचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मैश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.